

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. ८ जून २०१९

विद्यार्थी व शिक्षकांची मेहनत आणि पालकांचा मनपा शाळांवरील विश्वास हेच यशाचे गमक

कार्यकारी महापौर दीपराज पाडीकर :
मनपातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूर, ता. ८ : आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वत्र शिक्षणाचे बाजारीकरण सुरु आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेच्या शाळांवर टिका होत असताना पालकांनी दाखविलेला विश्वास मनपा शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांनी मेहनत घेउन सार्थ ठरविला. त्याचीच फलश्रुती म्हणून आज नागपूर महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले, असे मत कार्यकारी महापौर दीपराज पाडीकर यांनी व्यक्त केले.

नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शनिवारी (ता.८) कार्यकारी महापौर दीपराज पाडीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापौर कक्षात आयोजित कार्यक्रमात स्थायी समिती

सभापती प्रदीप पोहाणे, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती भारती बंडे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, शिक्षण समिती सदस्य व नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, सदस्या व नगरसेविका रिता मुळे, ज्येष्ठ नगरसेवक मनोज सांगोळे, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, राजेंद्र सुके, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या मेडपल्लीवार, मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रजनी देशकर, एम.ए.के. आझाद उर्दू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निखत रेहाना, ताजाबाद उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांता वावरे, पेन्शन नगर उर्दू माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका खजिस्ता असलम खान, लाल बहादुर शास्त्री माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय पुंड, दुर्गानगर शाळेचे मुख्याध्यापक शाम गोहोकर यांच्यासह मनपा शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे म्हणाले, यावर्षी नागपूर विभागाचा व महानगरपालिकेच्या सर्व शाळांचा निकाल कमी लागला असला तरी विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश समाधानकारक आहे. मनपा शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे पहिलेच वर्ष असले तरी येथील निकालातही बाजी मारली आहे. परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश स्तुत्य आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये ८० ते ८५ टक्के गुण संपादित करून यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना नागपूर महानगरपालिकेतर्फे पुढील शिक्षणाच्या शिकवणीसाठी शक्य ती मदत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी केले तर आभार सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर यांनी मानले.

दर्शनी सुपटकर, प्रियंका शुक्ला, तनजीला गौर, तहुरा फिरदौस अलीम प्रथम

दहावीच्या निकालात नागपूर महानगरपालिकेच्या दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी दर्शनी प्रभाकर सुपटकर या विद्यार्थिनीने ९०.६ टक्के गुणांसह

मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक पटकाविला. दर्शनीचे वडील प्रभाकर सुपटकर हे खासगी नोकरी करीत असून आई निशा गृहिणी आहे. पुढे वैद्यकीय क्षेत्रात सेवा करण्याचे ध्येय असल्याचे तिने यावेळी सांगितले.

हिंदी माध्यमातून विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी प्रियंका बब्बु शुक्ला हिने ८६.६० टक्के गुणांसह पहिला क्रमांक पटकाविला. प्रियंकाचे वडील बब्बु शुक्ला हे खासगी नोकरी करतात तर आई गीता ह्या गृहिणी आहेत. भविष्यात प्रशासकीय सेवेत जाण्याचा मानस तिने व्यक्त केला.

ताजाबाद मनपा उर्दु म माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी तनजीला गौर हिने उर्दु माध्यमातून ९०.६० टक्क्यांसह बाजी मारली. तनजीलाचे वडील टेलरिंगचा व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे. पुढे डॉक्टर बनून रुग्णसेवा करण्याचे तिचे ध्येय आहे.

मनपाच्या शाळेमध्ये पहिल्यांदाच सुरु झालेल्या इंग्रजी माध्यमातून तहुरा फिरदौस अलीम ने ८२.२० टक्के गुण घेउन यश मिळविले. तहुरा फिरदौस अलीम जी.एम.बनातवाला मनपा इंग्रजी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांमधून आदित्य पहिला

दिव्यांग विद्यार्थ्यांमधून मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा मराठी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आदित्य अनिल प्रधान ने ८२.८० टक्के गुण पटकाविले दिव्यांगांमधून पहिला येण्याचा मान मिळविला. आदित्य हा मुळचा अमरावतीचा आहे. त्याचे आई व वडील दोघेही हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात. त्याला दोन बहिणी असून त्याने उंटखाना येथील होम फॉर एजंट हॅन्डिकॅप वसतीगृहात राहून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. भविष्यात अभियंता होण्याचा मानस त्याने व्यक्त केला.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी स्वाती भौतेकर ८३.८० टक्के गुण घेउन पहिली आली.

इयत्ता दहावीमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या मराठी (८), हिंदी (११), उर्दु (९) व इंग्रजी (१) माध्यमाच्या एकूण २९ शाळांमधून १७८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

यापैकी ८८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मनपाच्या सर्व शाळांचा यावर्षी ४९.७२ टक्के एवढा निकाल लागला. सर्व शाळांमधून पेन्शन नगर मनपा उर्दु माध्यमिक शाळेचा सर्वाधिक ९३.९४ टक्के निकाल लागला. मागील वर्षी मनपाच्या सर्व शाळांचा ७४ टक्के निकाल होता.